

<p style="text-align: center;">FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF VIDARBHA INDUSTRIES POWER LIMITED</p>		
RELEVANT PARTICULARS		
1.	Name of corporate debtor	Vidarbha Industries Power Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	27 December 2005
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Ministry of Corporate Affairs, ROC-Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U23209MH2005PLC158371
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	<u>Registered Office</u> : Shop No 16 Floor 1 Plot 8 Khatau Building, Bombay Stock Exchange Fort Mumbai, Maharashtra, India, 400001
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	30 September 2024 (Order received by the IRP on 01 October 2024)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	29 March 2025 (180 days from the insolvency commencement date)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Bimal Kumar Agarwal Reg. No. - IBBI/IPA-001/IP-P01409/2018-2019/12186
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	B-234, Kalpataru Towers, Akurli Road, Kandivali East, Mumbai, Suburban, Maharashtra, 400101 E: bimalagarwal.irp@gmail.com (AFA valid till 30 June 2025)
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Bimal Kumar Agarwal , B-234, Kalpataru Towers, Akurli Road, Kandivali East, Mumbai, Suburban, Maharashtra, 400101 E: CIRP.Vidarbha@gmail.com
11.	Last date for submission of claims	15 October 2024 (14 days from receipt of copy of NCLT order)
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14.	a) Relevant Forms and b) Details of authorized representatives are available at:	(a) https://ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench, in the matter of C.P. (IB) No. 264/MB/2020, has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of **Vidarbha Industries Power Limited** on 30 September 2024 (Order received by the IRP on 01 October 2024).


The creditors of Vidarbha Industries Power Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before **15 October 2024** to the Interim Resolution Professional at the address mentioned against **entry No. 10**.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 04 October 2024

Place: Mumbai



Bimal Kumar Agarwal

Interim Resolution Professional

Vidarbha Industries Power Limited

(IBBI/IPA-001/IP-P01409/2018-2019/12186)

E: CIRP.Vidarbha@gmail.com

Correspondence Address & Registered with IBBI:

B-234, Kalpataru Towers, Akurli Road, Kandivali East,
Mumbai, Suburban, Maharashtra, 400101

Email ID – bimalagarwal.ird@gmail.com

Authorisation for Assignment: Valid till 30 June 2025

SC allows claiming ITC on construction expenses

Exception for commercial buildings meant for renting, leasing purposes

HARSH KUMAR & BHAVINI MISHRA
New Delhi, 3 October

In a development that may encourage increased investment in commercial real estate, the Supreme Court on Thursday gave the industry relief by permitting input tax credit (ITC) on construction expenses for buildings meant to be leased.

“If the construction of a building was essential for carrying out the activity of supplying services, such as renting or giving on lease or other transactions in respect of the building or a part thereof, which are covered by clauses (2) and (5) of Schedule II of the CGST (Central Goods and Services Tax) Act, the building could be held to be a plant,” said Justice Abhay S Oka and Justice Sanjay Karol.

This ruling is expected to ease the financial strain of rent on tenants occupying commercial space. Real estate companies stand to gain because buildings can now be categorised as plant and machinery. Additionally, this advantage is not limited to commercial real estate. Various industries will be able to claim ITC on rentals for commercial properties. The ruling suggests ITC will be available retroactively.

“This decision could have ramifications for hotels, infrastructure and logistics including warehousing. While the Supreme Court has upheld the constitutional validity of restrictions relating to

OUTCOMES OF THE JUDGMENT

■ Ruling is anticipated to ease the financial strain of rent on tenants occupying commercial spaces

■ The advantage is not limited to commercial real estate; various industries will also be able to claim ITC on rentals for commercial properties

■ Tax experts pointed out the question was whether this ruling would also apply to factory buildings, jetties, storage tanks, etc



input tax credit on construction-related procurement, it has been held that whether building constitutes ‘plant or machinery’ needs to be examined on a case-to-case basis,” said Pratik Jain, partner, PVC India.

“It means where it falls in this category, credit would be allowed. It will be interesting to see if the government considers amending the GST laws after this deci-

sion,” added Jain. Saurabh Agarwal, tax partner, EY India, said: “The real estate industry should evaluate the implications of this ruling on ITC eligibility. It would be prudent for the GST Council to issue clarification allowing real estate players to claim ITC on rental income.”

Tax experts pointed out the question was whether this ruling would apply to factory buildings, jetty, storage tanks, etc.

Background of the case

In the case of Safari Retreats, a mall owner approached Orissa HC, stating that when a mall was being built for providing commercial rental services for shop spaces, there should be no restriction on taking input credit/set-off for the GST incurred on construction. The Orissa HC upheld this argument, and the GST authorities appealed to the SC. Several such matters reached the SC, leading to the formation of a large batch of matters on this legal point. Some of these newer matters challenged the constitutional validity of restriction on input GST credit.

“The biggest positive is that the court has held there is no blanket restriction on input credit/set-off of the GST cost incurred on the construction of civil structures/immoveable property, especially when the said structure itself is integral to providing the output services in question,” said Sudipta Bhattacharjee, partner at Khaitan & Co.

SC slams air quality panel over stubble burning

The Supreme Court on Thursday slammed the Commission for Air Quality Management (CAQM) for failing to control incidents of stubble burning in national capital region (NCR) and adjoining areas, and said it has made no effort to implement its direction to prevent such incidents.

The apex court said the Commission only kept on calling meetings but did not take penal action against the violators. There was no implementation of directions to stop stubble burning at the ground level and the state governments of Punjab and Haryana have done nothing except recovering nominal

compensation from the farmers who indulge in stubble burning, the court added.

The CAQM in the NCR and adjoining areas has told the Supreme Court that it has constituted a Special Enforcement Task Force to monitor and supervise the implementation of the statutory directions issued by it to control air pollution.

In a compliance report filed before the top court, the air quality panel said to assist the task force (SETF), 40 flying squads/inspections teams assisted by the Central Pollution Control Board have been deployed. PTI

Court bans caste-based discrimination in prisons

ARCHIS MOHAN
New Delhi, 3 October

The Supreme Court on Thursday set aside caste-based discriminatory provisions in almost a dozen states’ prison manuals,

which included segregation of prisoners in separate barracks based on their caste.

It termed “unconstitutional” rules in jail manuals mandating that only upper castes cook food, Scheduled Castes, especially Mehtars clean toilets, and discriminate on the basis of caste against convicts from denotified tribes and ‘habitual

offenders’.

“State has a positive obligation to prevent such discriminations,” said a bench comprising Chief Justice of India (CJI) D Y Chandrachud and Justices JB Pardiwala and Manoj Misra held on a petition filed by journalist Sukanya Shantha. It directed states to amend their prison manuals within three months, and submit compliance reports.

The CJI said the references to habitual offenders shall be in reference to the habitual offender legislations, and all references to habitual offenders in state prison manuals are declared unconstitutional if these are based on castes.

Haryana elections: Jobs, infra key poll plank in cities bordering Delhi

ANUSHKA BHARDWAJ
Bahadurgarh/Rohtak/Sonipat, 3 October

Jobs, the Agnipath scheme, and farmer and wrestler protests. Sentiments in areas of Haryana on the periphery of the national capital, which vote on Saturday (October 5), revolve around these issues, besides the condition of civic infrastructure. Improvement in women’s safety, though, gets a thumbs up.

In Bahadurgarh, which falls in Jhajjar district and where the Delhi Metro Green Line ends, joblessness comes across as the biggest concern. Deepak Kumar, a 24-year-old who once dreamed of joining the Indian Army but couldn’t make it, is now scouting for a job. “Those who passed the Class 10 exam during the Covid years are joining the army as Agniveers,” he says. “They aren’t as educated and also lack the experience that comes with age.” The better educated ones are now in the same league as them, he laments.

His uncle, Praveen Kumar, echoes the sentiment. “It was unfortunate to see the people of Haryana, the farmers and wrestlers, having to protest,” he adds.

Bahadurgarh is going for a fierce electoral contest amidst these issues.

Rajinder Singh Joon, the sitting MLA from the Congress, faces Bharatiya Janata Party’s (BJP’s) Dinesh Kaushik. In 2019, Kaushik’s elder brother, Nareish, had contested the election but lost to Joon by over 15,000 votes.

The BJP ticket went to the younger brother this time round. Also in the race is Indian National Lok Dal’s Sheela Nafe Singh Rathee, wife of Nafe Singh Rathee, the party’s state president who was shot dead this February.

Further down the road from Delhi is Rohtak, which has one of India’s largest wholesale cloth markets: Shori Market. Here, jobs, business and infrastructure are the big issues.

Shori Market lies dug up. Its arterial path, which was being rebuilt, will have to wait until after the elections to be ready. “As it is, we are losing out to e-commerce and organised markets,” says a fabric shop owner asking not to be named.

At Rohtak’s new bus stand, Ankush Singh, a 20-something Staff Selection Commission aspirant, says because of lack of efficient connectivity, he cannot



Preparations for a Congress rally at Rohtak’s Shori market PHOTO: ANUSHKA BHARDWAJ

Ashok Tanwar returns to Cong at rally in Haryana

In a setback to the BJP, senior party leader and former MP Ashok Tanwar joined the Congress at Rahul Gandhi’s rally in Mahendragarh district in Haryana on Thursday, two days before the state goes to polls.

Tanwar’s return to the Congress is likely to come as a boost for the party, which is looking to wrest power from the BJP after a decade. PTI

travel to Delhi for better coaching. “If only they had extended the Delhi Metro beyond Bahadurgarh.”

According to the latest Periodic Labour Force Survey for 2023-24, Haryana’s unemployment rate dropped from 6.4 per cent in June 2023 to 4.8 per cent in July 2024. However, 9.9 per cent of graduates remain unemployed, compared to 1.9 per cent for those with secondary education and 6.6 per cent for those with higher education.

In their manifestos, both the ruling BJP and the Congress have promised to create 200,000 government jobs in the state.

BJP’s Rohtak candidate, Manish Kumar Grover, who had lost to Congress’ Bharat Bhushan Batra in 2019, says his party has improved trade and employment prospects in the state. He cites the Haryana Kaushal Rozgar Nigam

Government of Kerala

Published Tenders from 30-09-2024 to 02-10-2024

Stationery Department

Tender ID: 2024_STY_693750_1 * Controller of Stationery (U/o) * Supply of Maplitho Paper 75 gsm, RA1 (61x86 cm) (19.7 Kg per * Closing Date: 21-Oct-2024 * PAC: Rs2000000

Department of Printing

Tender ID: 2024_DPR_693631_1 * DIRECTOR OF PRINTING * RE E TENDER FOR THE SUPPLY OF WEB OFFSET INK * Closing Date: 14-Oct-2024 * PAC: Rs809580

Visit <https://etenders.kerala.gov.in> for more details.

Ro.No:30-02/Sep-Oct/2024/PRD/(N)6

GOVERNMENT OF TAMIL NADU

FINANCE DEPARTMENT,

CHENNAI-9

Auction of 10 year Tamil Nadu Government Stock (Securities)

1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of **Rs.1000 crore** with **Ten year** tenure for an aggregate amount of **Rs. 1000 crore**. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be **yield** based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on **October 08, 2024**.

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.

3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on **October 08, 2024**.

a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between **10.30 A.M. and 11.30 A.M.**

b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between **10.30 A.M. and 11.00 A.M**

4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on **October 09, 2024**. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on **October 09, 2024** before the close of banking hours.

6. The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on **April 09** and **October 09**. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.

7. The stocks will qualify for ready forward facility.

8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No's **745(L)/W&M-II/2024** dated **October 03, 2024**.

T.Udhayachandran

Principal Secretary to Government,

Finance Department, Chennai-9.

DIPR/ 1020 /DISPLAY/2024

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022 - 022 3326 8585 Website: www.hexaware.com; E-mail: investor@hexaware.com CIN: U72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013 that the Board of Directors of the Company have approved Friday, October 11, 2024 as the Record Date for ascertaining the list of shareholders entitled for the Second Interim Dividend for the year 2024 of ₹ 4.50/- (450%) per equity share of ₹ 1/-. The interim dividend will paid on Friday, October 18, 2024.

The aforesaid intimation is also available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>

For Hexaware Technologies Limited

Sd/-

Gunjan Methi

Company Secretary

Place: Navi Mumbai

Date : October 04, 2024

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation Process of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF VIDARBHA INDUSTRIES POWER LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1. Name of corporate debtor	Vidarbha Industries Power Limited
2. Date of incorporation of corporate debtor	27 December 2005
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Ministry of Corporate Affairs, ROC/ Mumbai
4. Corporate Identity No./ Limited Liability Identification No. of corporate debtor	U23209MH2005PLC158371
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: Shop No 16 Floor 1 Plot 8 Khatau Building, Bombay Stock Exchange Fort Mumbai, Maharashtra, India, 400001
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	30 September 2024 (Order received by the IRP on 01 October 2024)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	29 March 2025 (180 days from the insolvency commencement date)
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Bimal Kumar Agarwal Reg. No. : BBI/PA-001/IP-P01409/2018-2019/12186
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	B-234, Kalpataru Towers, Akurli Road, Kandivall East, Mumbai, Maharashtra, 400101 E: bimalagarwalirp@gmail.com (AFA valid till 30 June 2025)
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Bimal Kumar Agarwal, B-234, Kalpataru Towers, Akurli Road, Kandivall East, Mumbai, Maharashtra, 400101 E: CRIPVidarbha@gmail.com
11. Last date for submission of claims	15 October 2024 (14 days from receipt of copy of NCLT order)
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) https://ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench, in the matter of C.P. (IB) No. 264/MB/2020, has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of **Vidarbha Industries Power Limited** on 30 September 2024. (Order received by the IRP on 01 October 2024).

The creditors of Vidarbha Industries Power Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before **15 October 2024** to the Interim Resolution Professional at the address mentioned against **entry No. 10**.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 04 October 2024

Place: Mumbai

Bimal Kumar Agarwal

Interim Resolution Professional

Vidarbha Industries Power Limited

(IBBI/PA-001/IP-P01409/2018-2019/12186)

AFA valid till: 30 June 2025 E: CRIPVidarbha@gmail.com

TENDER CARE

— Advertorial

HON'BLE PM SHRI NARENDRA MODI INAUGURATES GAIL'S CBG PLANT IN RANCHI

Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi inaugurated GAIL (India) Limited's Compressed Bio Gas (CBG) plant in Ranchi, Jharkhand through virtual mode during a ceremony organised at Vigyan Bhawan, New Delhi to mark Swachh Bharat Diwas, 2024. The CBG plant facility is designed to convert organic fraction of Municipal Solid Waste (MSW) into CBG, having feed-stock processing capacity of 150 TPD and production capacity of 5 Tonnes Per Day (TPD), with a total investment of Rs 26 crore. GAIL's CBG Plant aims to make significant strides in achievement of environmental and Sustainable Development goals with an estimated reduction of approximately 4,950 tonnes of CO2 equivalent emissions annually. Additionally, the project is expected to replace approximately 2,171,052 Standard Cubic Meters (SCM) of natural gas per year and generate foreign exchange savings of around USD 840,093. This will go a long way in contributing towards the nation's energy security and reducing import dependence.

BANK OF MAHARASHTRA BAGS "KIRTI PURASKAR" - HIGHEST AWARD FOR RAJBHASHA

Bank of Maharashtra bags "Kirti Puraskar", the highest award for Rajbhasha, given by Ministry of Home Affairs, Govt. of India.

Bank received the prestigious award in "Best House Magazine" category in a glittering ceremony on 14th September, 2024, held at Bharat Mandapam, New Delhi. Hon'ble Minister of Home Affairs and Co-operation Shri Amit Shah was the chief guest of this programme.

Shri Ashesh Pandey, Executive Director, Bank of Maharashtra received the award for "Best House Magazine" at the hands of Shri Nityanand Rai, Hon'ble Minister of State for Home Affairs. During this ceremony, Shri Harivansh Narayan Singh, Hon'ble Deputy Chairman of Rajya Sabha and Ms. Anshuli Arya, Secretary (Official Language), Ministry of Home Affairs were also present on the stage.

In this programme, Bank of Maharashtra's General Manager Ms. Santosh Dular and Deputy General Manager Dr. Rajendra Shrivastava and other authorities were also present. On this occasion, top executives and official language officers of various government offices, undertakings and banks across the country were also present in the event.

BANK OF INDIA LAUNCHES SPECIAL 400 DAYS FIXED DEPOSIT AT 8.10% IN FESTIVE SEASON

As a Festive Season Gift to its Customers, Bank of India, one of the leading public sector banks in India, has introduced a Special 400 Days Retail Term Deposit in amount bucket of less than Rs.3.00 Crs at a very attractive rate of interest of 8.10% p.a. for Super Senior Citizen, 7.95% for Senior Citizen & 7.45% for other customers under Non-callable* deposits (*for deposit above Rs.1.00 crore). Under callable deposits with an option of premature withdrawal, Bank is offering attractive rate of interest of 7.95% p.a. for Super Senior Citizen, 7.80% for Senior Citizen & 7.30% for other customers. This special 400 days fixed deposit is offered to Resident Indian, NRE & NRO depositors in Domestic Rupees for less than Rs.3.00 Crs. This Special 400 Days Retail Term Deposit is made available from 27th Sept, 2024 at all branches and can also be availed through digital channels (BOI Omni Neo App/ Internet Banking).

UPSIDA AND PNB HOST 'INDUSTRY CONNECT' TO ACCELERATE INDUSTRIAL GROWTH AND INVESTMENT IN UTTAR PRADESH

In alignment with Uttar Pradesh's goal of becoming a \$1 trillion economy, the Uttar Pradesh State Industrial Development Authority (UPSIDA), in collaboration with Punjab National Bank (PNB), hosted the 'Industry Connect' event. The event, held at the Landmark Hotel in Kanpur, aimed to showcase the state's industrial potential and highlight key initiatives to foster economic growth. A significant focus of the event was UPSIDA's flagship project, Trans Ganga City in Unnao, which offers a range of opportunities for industrial, commercial, and residential development. The event was inaugurated with a ceremonial lamp lighting, followed by tributes to the Father of the Nation, Mahatma Gandhi, and former Prime Minister Lal Bahadur Shastri on their birth anniversaries. CEO UPSIDA, Shri Mayur Maheshwari, graced the occasion as the Chief Guest. In his address, Shri Maheshwari reiterated the state's commitment to industrial development, emphasizing that UPSIDA is playing a critical role in advancing the vision of Hon'ble Chief Minister Shri Yogi Adityanath to transform Uttar Pradesh into a \$1 trillion economy.

CGM, SBI, LUCKNOW CIRCLE, CONDUCTS CLEANLINESS PROGRAM

Under Swachhata Hi Seva, Shri Sharad S. Chandak, CGM, SBI, Lucknow Circle, along with Shri Nirmal Singh, President, Dashmesh Public School, Alambagh, on 2nd October, conducted a cleanliness program and tree plantation. On this occasion, Shri Chandak said that today our branches and other work places in the Circle conducted a cleanliness campaign and planted 15000 saplings. Besides, poster competitions were organized in more than 80 schools in Lucknow Circle with the aim of promoting cleanliness and environmental awareness among the students and SafaiMitra Suraksha Shivirs were organized in many places. On this occasion, General Managers, Deputy General Managers, other bank officials along with staff members of Dashmesh Public School, Alambagh were present.

UCO BANK ORGANISED SWACHHATA HI SEVA (SHS) CAMPAIGN ON 17TH SEPTEMBER TO 01ST OCTOBER 2024 WITH SWACHHATA PLEDGE

UCO Bank is proud to be part of the Swachhata Hi Seva Campaign, contributing to a healthier environment for everyone. Bank is actively engaging in the Campaign, ensuring a cleaner environment for all. As a part of its on-going commitment, UCO Bank is proud to announce its active participation in the Swachhata Hi Seva Campaign. This initiative is aligned with Swachh Bharat Abhiyan, reinforce our dedication to fostering cleaner and greener communities across the nation and creating awareness among the people. Key highlights of the campaign: 1) Mass cleanliness drive across the Branches. 2) Adoption of Public Spaces to ensure consistent upkeep and cleanliness. 3) Waste management workshops. 4) Tree plantation drive. 5) Health Check Up camps for Safai Mitras.

In this contest UCO Bank, Head Office organised Health Check-up Camps for Safai Mitras on 17.09.2024 inaugurated by MD and CEO of UCO Bank Shri Ashwani Kumar, where more than 50 beneficiaries had attended.

